



वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार

दि.०१/०५/२०२२

प्रेसनोट

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. ०१ मे, २०२२ रोजी मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार यांच्या शुभहस्ते महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी मा.आयुक्त महोदयांनी केलेल्या भाषणातून सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता कोरोना संबंधी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन मा.आयुक्त महोदयांनी सर्व नागरिकांना केले. महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांसाठी महानगरपालिकेमार्फत विविध योजना राबविण्यात येऊन संबंधितांना त्यांचा लाभ देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना आणखी विशेष लाभ देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मा.आयुक्त महोदयांनी आपल्या भाषणात नमूद केले. महानगरपालिकेतील नागरिकांनी मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य केल्याबद्दल मा.आयुक्त महोदयांनी नागरिकांचे विशेष आभार मानले. तसेच मालमत्ता कराची वसूली प्रभावीपणे केल्याबद्दल महानगरपालिका कर विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मा.आयुक्त महोदयांनी कौतुक केले. महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा संबंधी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठ्याचे प्रभागनिहाय विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे मा.आयुक्त महोदयांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास माजी आमदार श्री.डॉमणिक घोन्सालवीस, माजी प्रथम महापौर श्री.राजीवजी पाटील, माजी नगरसेवक श्री.प्रफुल साने, श्री.संजय पिंगुळकर, माजी स्थायी समिती सभापती श्री.प्रशांत राऊत, माजी नगरसेवक श्री.विलास चोरघे, श्री.हार्दिक राऊत, माजी नगरसेविका श्रीमती माया चौधरी, श्रीमती ममता सुमन व इतर मान्यवर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख व इतर कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

मुख्य कार्यालय विरार
वसई विरार शहर महानगरपालिका